

**'एनसीसीएस'चा  
लवकर्त्तव्य विस्तार**

मयुरेश प्रभुणे, पुणे

प्राणी; तसेच मानवी पेशीच्या संग्रहापासून ते सूक्ष्मजीवांच्या जगातील सर्वांत मोठ्या संकलनापर्यंत आणि मधुमेह, कर्करोगापासून ते प्रतिकारशक्तीपूर्वक विविध विषयांवर संशोधन करणार्थे राष्ट्रीय स्तरावरील संस्था म्हणून 'राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र'ची (एनसीसीएस) ओळख आहे.

'एनसीसीएस'च्या आतापर्यंतच्या संशोधनाला आता प्रत्यक्ष लोकांसाठी उपभूक्त तंत्रज्ञान आणि सुविधांवर्ये परावर्तित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

# आजारांवे मूळ शोधणारे संशोधन केंद्र

तत्कालीन पुणे विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागाच्या अंतर्गत डॉ. यू. कौ. वाप यांच्या पुढाकाराने 'वैशाखल टिशू कल्चर फैसिलिटी'ची १९८८मध्ये स्थापना झाली. जीवशास्त्रज्ञांना संशोधनासाठी आवश्यक असणाऱ्या विविध पेशींचा संग्रह आणि संवर्धन करणे आणि त्या पेशी संशोधनासाठी उपलब्ध करून देणे, हे या सुविधेचे प्राथमिक कार्य होते. सुधे याच सुविधेतून 'एनसीसीएस' या पेशी संशोधनावरील राष्ट्रीय केंद्राचा विस्तार झाला. १९९६पासून सावित्रीवार्षी फुले पुणे विद्यापीठाच्या आवागत वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेल्या इमारतीतून 'एनसीसीएस'चे काम चालते.

संशोधनासाठी आवश्यक असलेल्या प्राण्यांच्या आणि मानवी पेशी प्रयोगशाळा आणि उद्योगांना उपलब्ध करून देणे, जीव शास्त्रामधील कुशल मनुष्यवळ विकसित करण्यासाठी पीएचडी कार्यक्रम राखणे, भारतीय उपक्रमांकांतील सूक्ष्मजीवांचे संकलन करणे या उपक्रमांसोबतच पेशी आणि सूक्ष्मजीवशास्त्रीय संशोधनाचे कार्य 'एनसीसीएस'मध्ये चालते.

संस्थेतील ३५ शास्त्रज्ञ विविध

प्रकारचे कर्करोग, टीवी, मधुमेह, मानवी रोग प्रतिकारशक्ती, स्टेप सेल, स्टूक्यरल व्यायोलॉजी, विषाणु आदी विषयांवर संशोधन करीत असून, पेशी स्लग्यवरील संशोधनासाठी 'एनसीसीएस'कडे अत्याधुनिक प्रयोगशाळा आहेत. 'एनसीसीएस'मधून आतापर्यंत ३६० विद्यार्थ्यांनी पीएचडी पूर्ण केली आहे.

संस्थेच्या आगामी योजनाविषयी महिले देताना संचालक डॉ. घोडळ वाणी म्हणाले, 'एनसीसीएसने गेल्या ३५ वर्षांपर्यंत केलेल्या संशोधनाचा लोकांना थेट उपयोग क्याचा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. भारतीयीलच नाही, तर जगभरातील संशोधन संस्था आणि उद्योगांशी त्यावाचत चर्चा सुरु आहे. एनसीसीएसच्या संशोधनावर आधारित विविध आजारांच्या निदान पढतो, उपचार, वैयक्तिक औषधे येत्या काही यांत प्रत्यक्षत येतील. संशोधनासाठी आवश्यक बहुतांश पेशी (सेल लाइन) या परदेशातून आणलेल्या आहेत. आता या पेशी देशांतर्गतच विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यातून मोठी आर्थिक व्यवस्था होईल.'



राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र

## 'एनसीसीएस'चे माहत्त्वाचे प्रवतल्य

- केंद्रीय जीव तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने 'एनसीसीएस'मधील शास्त्रज्ञांची संलग्न लवकर्त्तव्य ५५ होणार असून, संस्थेच्या विभागांचा विस्ताराची करण्यात येणार आहे. त्यासाठी वाणिर येथे संस्थेची आणखी एक इमारत नांधण्यात येत आहे.
- 'एनसीसीएस'चा पुढाकार असलेल्या 'इंडियन ह्यूमन मायक्रोबायोम इनिशिएटिव' या प्रकल्पांतर्गत देशातील वीस हजार लोकांच्या शरीरातील जीवाणूंचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या संशोधन प्रकल्पातून भारतीयांच्या शरीरात असणाऱ्या जीवाणूंचे (ह्यूमन मायक्रोबायोम) नेमके स्वरूप समजाणार असून, आधुनिक जीवनशैलीतून निर्माण झालेल्या अनेक रोगांच्या मूळाशी जीवाणूंची नेमकी भूमिका काय असते याचाही उलगडा त्यातून होईल.
- 'एनसीसीएस'च्या 'वैशाखल सेंटर फौर मायक्रोबिअल रिसोर्स' या उपक्रमांतर्गत जमा करण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असलेल्या जीवाणूंचा औद्योगिक वापर सुरु होणार.